

CMSINFO/2507/009

July 25, 2025

To BSE Limited Listing Department, 1st Floor, PJ Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: CMSINFO

Scrip Code: 543441

Sub: Newspaper publications of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2025.

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith the newspaper publication of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2025 which was published in Financial Express and Nav Shakti on July 25, 2025, pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

You are requested to kindly take the same on your record.

Thanking You,

For CMS Info Systems Limited

Debashis Dey Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

18

PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED

(CIN - L36100PN2009PLC133691)

Regd. Office: Plot No.8A, Sr. No.37/1 and 37/2, Opposite Maruti Service Centre, Sinhgad Road, Wadgaon Khurd, Nanded, Pune, Haveli, Maharashtra, India, 411041

Email Id: investor@gargibypng.com website: www.gargibypng.com

Phone No. - +91 020 2991 1980 Fax No. - 020 2991 1982



CORRIGENDUM TO NOTICE OF 16th ANNUAL GENERAL MEETING

PNGS Gargi Fashion Jewellery Limited ("Company") had issued a notice dated July 04, 2025, for convening 16th Annual General Meeting of the members of the Company ('AGM Notice') to be held on Friday, August 01, 2025 at 12:00 noon (IST) through Video Conferencing /Other Audio-Visual Means. The AGM Notice was dispatched to the shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("SEBI").

This Corrigendum to the AGM Notice is being issued to amend/ provide additional details in the Explanatory Statement mentioned herein pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018:

1. To substitute the existing text Point no. (15) of the Explanatory Statement to Item No. 5 of AGM Notice: Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the Equity Shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post Preferential Issue capital that may be held by them and change in control, if any, in the Company consequent to the Preferential Issue:

The Equity Shares are proposed to be allotted to promoter and other than promoters. No change in control or management of the Company is contemplated consequent to the proposed preferential issue of Equity Shares.

Sr.	Name of	Category	No. of Shares to be Allotted	Pre Pref. Holding		Post Pref. Holding		Ultimate
No.	Proposed Allottees			No. of Shares	% of holding	No. of Shares	% of holding	beneficia I owners@
1	Dimple Shah	Public	7,500	0	0.00	7,500	0.07	Self
2	Rahul Misra	Public	7,500	0	0.00	7,500	0.07	Self
3	Seema Chawla	Public	7,500	0	0.00	7,500	0.07	Self
4	Govind Gadgil	Promoter	45,000	30,12,268	29.08	30,57,268	29.20	Self
5	Renu Gadgil	Promoter	45,000	32,78,792	31.66	33,23,792	31.74	Self

@ Details of Ultimate Beneficial Owners who ultimately control aforementioned proposed allottees.

This Corrigendum shall form an integral part of the AGM Notice dated July 04, 2025, which has already been circulated to the shareholders of the Company and on and from the date hereof, the Notice of the AGM shall always be read in conjunction with this Corrigendum. All other contents of AGM Notice and explanatory statement annexed thereto, save and except as mentioned in this corrigendum shall remain unchanged.

This Corrigendum is also being made available on website of BSE Limited at https://www.bseindia.com/ and on the website of the Company https://www.gargibypng.com/.


For PNGS Gargi Fashion Jewellery Limited

Date: July 24, 2025

Place: Delhi

Date: July 24, 2025 Place: Pune

Neha Boid Company Secretary & Compliance Officer ACS-54111



Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the guarter ended 30-06-2025

		Standalone				Consolidated				
SI.	Particulars	Quarter ended Yea			Year Ended	ear Ended Quarter ended			Year Ended	
No.	Particulars	30-06-2025 31-03-2025		30-06-2024	31-03-2025	30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	14,646,42	15,177.78	13,023.31	55,911.12	14,737,45	15,351,88	13,078.66	56,366.55	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	5,646.90	5,384.67	4,325.82	19,859.78	5,666.41	5,489.89	4,349.23	20,117.47	
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	5,646.90	5,384.67	4,325.82	19,859.78	5,666.41	5,489.89	4,349.23	20,117.47	
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	4,451.02	4,236.20	3,442.45	15,713.21	4,465.71	4,309.98	3,460.19	15,884.23	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,986.86	3,186.06	3,525.02	14,196.41	2,001.55	3,259.84	3,542.76	14,367.43	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	2,633.22	2,633.22	2,633.22	2,633.22	2,633.22	2,633.22	2,633.22	2,633.22	
7.	Other Equity	77,054.44	75,004.75	69,718.14	75,004.75	77,807.22	75,742.84	70,302.97	75,742.84	
8.	Securities Premium Account	1,577.53	1,577.53	1,577.53	1,577.53					
9.	Net Worth	79,687.66	77,637.97	72,351.36	77,637.97					
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	5,08,532.16	4,88,258.51	4,58,794.20	4,88,258.51					
11.	Debt Equity Ratio *	6.38	6.29	6.27	6.29					
12.	Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) (in ₹)		-							
(i)	Basic	16.90	15.96	13.07	59.55	16.96	16.24	13.14	60.20	
(11)	Diluted	16.90	15.96	13.07	59.55	16.96	16.24	13.14	60.2	

* Debt/Equity Ratio = Net Debt / Net Worth (Net debt represents principal outstanding less cash and cash equivalents available.)

1. The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on July 24, 2025. These results have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.recindia.nic.in).

3. For other applicable disclosure as required under regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, refer detailed format of the financial results filed with the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and can also be accessed on the Company's website (www.recindia.nic.in).

Record Date The Board of Directors at its meeting held on July 24, 2025, declared 1st interim dividend of ₹4.60/- (Rupees Four and Paise Sixty only) per equity share of ₹10/each for the financial year 2025-26 and fixed Friday, August 1, 2025 as the 'Record Date' for reckoning eligibility of shareholders for the purpose of payment of said

Further, the Board has fixed Thursday, August 14, 2025 as the 'Record Date' for reckoning eligibility of shareholders for the purpose of payment of final dividend for the financial year 2024-25. The payment of final dividend is subject to approval of shareholders at the ensuing AGM.

The aforesaid dividend(s) would be paid to all the eligible shareholders within 30 days from the date of declaration/approval.

For REC Limited (Jitendra Srivastava) Chairman & Managing Director DIN - 06817799

REC Limited (A Maharatna Government of India Enterprise) 🕝 🎯 🚿 in @RECLindia

Corporate Office: Plot No. I-4, Sector 29, Gurugram, Haryana -122001 | Tel: +91-124-4441300 Registered Office: Core- 4, SCOPE Complex, 7, Lodhi Road, New Delhi -110003 | Tel: +91-11-43091500 E-mail: contactus@recindia.com Website: www.recindia.nic.in, CIN: L40101DL1969G0I005095





Where Platform Meets Possibilities

Q1'FY26 Financial Performance



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (₹ in million)

		c	uarter ende	d	Year ended
	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Total Income from Operations	6,274.05	6,190.68	5,994.33	24,245.32
	Net Profit for the quarter/year before tax	1,255.95	1,286.19	1,212.68	4,978.39
	Net Profit for the quarter/year after tax	935.79	975.61	907.86	3,724.57
	Total Comprehensive Income for the quarter/year (Comprising Profit/(Loss) for the quarter/year (after tax) and Other comprehensive Income (after tax)	933.51	965.83	906.31	3,710.14
	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)				- 12

5.69

5.94

5.81

5.59 Diluted (in ₹)

Earnings per share (not annualized)

Basic (in ₹)

		1 22		487	(₹ in millio	
Sr. No.	Particulars		Quarter ended			
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024 Unaudited	March 31, 2025	
		Unaudited	Audited		Audited	
1	Total Income from Operations	5,820.89	5,717.55	5,525.33	22,229.03	
2	Net Profit for the quarter/year before tax	1,130.16	1,116.45	1,098.53	4,404.14	
3	Net Profit for the quarter/year after tax	841.29	838.88	818.72	3,288.83	
4	Total Comprehensive Income for the quarter/year (Comprising Profit/(Loss) for the quarter/year (after tax) and Other comprehensive Income (after tax)	840.14	836.57	818.10	3,284.65	

Notes:

Place: Mumbai

Date : July 23, 2025

Sr. No.

1

2

3

4

- 1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 23, 2025.
- 2 The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2025, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited Standalone Financial Results and unaudited Consolidated Financial Results are available on the website of the Holding Company at www.cms.com and on the websites of the BSE at www.bseindia.com and the NSE at www.nseindia.com



For and on behalf of the Board of Directors of CMS Info Systems Limited

5.58

5.46

22.79

22.36

Rajiv Kaul Executive Vice Chairman, Whole-Time Director & CEO DIN: 02581313

CMS INFO SYSTEMS LIMITED

Regd. Office: T-151, 5th Floor, Tower No. 10, Railway Station Complex, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 CIN: L45200MH2008PLC180479 | Email: contact@cms.com | Tel: +91 2248897400 | Web: www.cms.com Linkedin: CMS Info Systems | Twitter: @systems cms | Facebook: ConnectingCommerce | Instagram: cmsinfosystems





ADVANCES 16% (Y-o-Y) DISBURSEMENT 15%

(Y-o-Y)

DEPOSITS (Y-o-Y) CASA 35.9% (Q1 FY26)

OPERATING PROFIT (Y-O-Y) NIM

4.1%

NET NPA 1.4% (Q1 FY26) 1.3% (Q1 FY25) (Q1 FY26 & Q4 FY25)

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2025

(₹ in Crores)

SI.		Quarter Y	Financial Year ended	
No.	Particulars	June 30, 2025	June 30, 2024	March 31, 2025 (Audited)
1	Gross Advances	7,437	6,391	7,184
2	Deposits	9,110	7,778	8,323
3	Net worth	1,373	1,227	1,334
4	Profit After Tax	32	30	132

- a) The above results have been approved by the Board of Directors in the meeting held on July 24, 2025.
- b) The detailed financial results are available at www.capitalbank.co.in

Capital Small Finance Bank 🔀

For and on Behalf of the Board of Directors of Capital Small Finance Bank Limited

> Sarvjit Singh Samra Managing Director & CEO (DIN:00477444)

> > Date: July 24, 2025

Place: Jalandhar





Vishwas Se Vikas Tak

Capital Small Finance Bank Limited (CIN: L65110PB1999PLC022634) Read. & Head Office: "MIDAS Corporate Park", 3" Floor, 37 G.T. Road. Jalandhar, Punjab, INDIA - 144 001 Tel.: 0181-505 1111, 505 2222 www.capitalbank.co.in | investorrelations@capitalbank.co.in

epaper.financialexpress.com

Adfactors 285/25

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भान ठेवून बोला

अजित पवार यांच्याकडून मंत्री, आमदारांची कानउघाडणी

: आमदार, मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारला टीकेचा सामना करावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असून काही बोलताना भान ठेवून बोला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री, आमदारांची कानउघाडणी केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असून त्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. हनी ट्रॅप, रमी विविध मुद्यांवरून राजकारण तापले असून रोज उठून बोलण्यापेक्षा एकदाच काय ते बाहेर काढा. असा सज्जड करण्यात इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार पावसाळी अधिवेशनात हनी

यांनी विरोधकांना दिला.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित करत पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला

गेल्या दिवसांपासून महाराष्ट्रात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाराष्ट्रातील ७२ आजी-माजी अधिकाऱ्यांसह राजकारणी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. नाशिकपासून मुंबईपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप नेते प्रफुल लोढा यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध हनी ट्रॅप आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आले आहेत.

ट्रॅपवरून बरीच चर्चा झाली. मात्र सरकारकडून हा दावा सातत्याने फेटाळण्यात येत आहे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा चार मंत्री ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांनी देखील हनी ट्रॅपवरून सत्ताधारी नेत्यांवर आरोप केले. आता या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर भूमिका मांडली.

द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडीओ असेल पेनड्राइव्ह असेल, तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या, विनाकारण धमक्या देऊ नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले.

'प्रत्येक राज्यातली मातृभाषा महत्त्वाची '

राज्यात सध्या मराठी आणि अमराठी असा वाद सुरू असताना अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनी भान ठेवून वागले आणि बोलले पाहिजे . प्रत्येक राज्यातली मातृभाषा महत्त्वाची असते . परंतु त्या मातृभाषेबरोबर आपला भारत देश आहे . आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुढली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते . तसेच तिसरी भाषा कृढली चालत असेल तर इंग्लिश चालते. अशा प्रकारचे साधारण गणित आपण पाहत आहोत. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाहिले तर सगळीकडे हीच परिस्थिती आहे . प्रत्येकाला आपल्या मानुभाषेबद्दल अभिमान, आदर, प्रेम असले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार योंनी मांडली.

अणुशक्ती नगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाला गती द्या!

अणुशक्ती नगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेले १०,३३३ .९१ चौ .मी . क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावीं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अणशक्ती नगर येथे म्यनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी ते बोलत होते . बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मिलक, आमदार सना मिलक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

रस्ते काँक्रीटीकरणाला १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात

१५ ऑगस्टला रस्ते कामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार

देवश्री भुजबळ / मुंबई मुंबईतील

काँक्रीटीकरणाच्या कामांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या कामांबाबत पालिकेतर्फे नागरिकांना आधीच माहिती दिली जाणार आहे. १५ ऑगस्टला रस्ते यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

ज्या रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत ती कामे सर्वात आधी केली जातील. त्यानंतर अन्य रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे पालिकेच्याच्या रस्ते व ट्रॅफिक विभागाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी सांगितले.

काँक्रीटीकरणाची कामे ३१ मे रोजी नियोजन आहे. या रस्त्यांची एकूण थांबवण्यात आली होती. आता लांबी ६९८.४४ किलोमीटर आहे.



पावसाळा संपल्यानंतर पुन्हा ही कामे सुरू केली जाणार आहेत. एकूण ४९ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प जुलै २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आला होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे हा उद्देश या प्रकल्पाचा आहे. मुंबईतील एकूण पालिकेतर्फे मुंबईतील रस्त्यांच्या २,१२१ रस्त्यांवर काम करण्याचे

स्थिती कळवा बुधवार एका बैढकीत, पालिका आयुक्त भूषण गागराणी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले तसेच नागरिकांना त्यांच्या नोंदवलेल्या तक्रारींची स्थिती कळवा, आधीच्या

चांगल्या स्थितीत असलेल्या

तोडू नका, असे निर्देश दिले .

रस्त्याच्या कडेला असलेले पदपथ

दीप पूजन..!



दीप अमावास्येनिमित्त घाटकोपरमधील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दीप पूजन करण्यात आले. यावेळी जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी १००० हून अधिक दिवे प्रज्वलित करून प्रार्थना केली. (छाया : विजय गोहिल)

बिलाची थकीत रक्कम न मिळाल्यास कंत्राटदार जीवन संपवतील

मुंबई : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करूनही १ कोटी ४० लाखांची थकीत बिलाची रक्कम मिळत नसल्याने अखेर हर्षल पाटील (३५) या तरुण कंत्राटदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांची कामे पूर्ण करून देयकाची ८९ हजार कोटींची रक्कम देण्यास महायुती सरकार टाळाटाळ करत आहेत. आज हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आपले जीवन संपवले असून बिलाची थकीत रक्कम न मिळाल्यास राज्यातील तीन लाखांहून अधिक कंत्राटदार आपले जीवन संपवतील, असा इशारा दिल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.

अनेक खात्यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास खात्यात वितरीत करण्यात आल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता सरकारने बिल वेळेत न दिल्याने एका तरुण कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. जलजीवन विकासकामाचे बिल वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली. जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर

CMS | UNIFIED PLATFORM. LIMITLESS POSSIBILITIES.



महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचा इशारा

जल' ही योजना सध्या ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण घराघरापर्यंत पाणी पोहचवण्यात यावे, हा सरकारचा हेतू आहे. त्याचेच एक कंत्राट हर्षल पाटील यांना मिळाले होते. परंतु केलेल्या कामाचे १ कोटी ४० लाखांचे बिल

प्रकरणाची चौकशी होणार - अजित पवार

कोणाची बिल थकीत त्यांची यादी द्या, सगळ्यांचे बिल देण्याची प्रक्रिया सुरू असून याविषयी एक बैठकही झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराची नियुक्ती केली होती . त्या कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला पैसे दिले नाहीत . मी कंत्राटदाराची माहिती घेत असून सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला .

हर्षलला कंत्राट दिलेच नाही - गुलाबराव पाटील

हर्षल पाटील याला जिल्हा परिषदेने कोणतेही कंत्राट दिले नाही, त्याच्या नावावर कृढलेही बिल नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले .

Where Platform Meets Possibilities

मिळत नसल्याने हर्षल यांनी आत्महत्या केली. शासनाने तातडीने हर्षल पाटील यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि

अन्यथा नवयुवक, उद्योजक कंत्राटदार आपले जीवन संपवन टाकतील. याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, प्रलंबित असलेली देयके द्यावीत. असा इशारा भोसले यांनी दिला.

उपजीविका विकास प्रकल्पामुळे नागरिक आर्थिक सक्षम होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई: गडचिरोलीची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असून आता गडिचरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपजीविका विकास તાભુજ્યાત प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावून नागरिकांना आर्थिक सक्षम करून या भागात समृद्धी निर्माण करणे हे या प्रकल्पाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आवाहनाला प्रतिसाद देत कॉपीरेट फाऊंडेशनच्या सहकार्याने बाएफ संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यात स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मागास या तालुक्यातील २० गावांत समन्वित उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १ एप्रिल २०२५ पासून पुढील ३ वर्षांपर्यंत हा



यासाठी एकूण खर्च ४.९५ कोटी अपेक्षित असून यामध्ये १५०० लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडलेल्या गावांमध्ये हवामान सुसंगत आणि शाश्वत शेतीला चालना देऊन, उपजीविकेच्या संधी वाढवून आणि जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधणे ही प्रमुख उद्दिष्टे असून प्रमुख उपक्रमांद्वारे ही उद्दिष्टे साध्य केली जातील. याअंतर्गत हवामान ससंगत व शाश्वत शेतीचा प्रसार, बोडी आधारित शेती प्रणालीचा प्रसार, मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास या बाबींचा समावेश आहे, असे

कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच

मुंबई : तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध दोन्ही याचिका करणाऱ्या फेटाळल्या आहेत.


राज्य शासनाने १२ मार्च २०२४ काढलेल्या निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्ज यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र ॲग्रो इंडस्टीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महाराष्ट्र स्टेट पॉवरलुम कॉर्पोरेशन यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या निर्णयावरून घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती.

उच्च न्यायालयाचा निर्णयः धनंजय मुंडे यांना दिलासा



खोटी याचिका दाखल करणाऱ्याला एक लाखाचा दड

न्या . आलोक आराधे व संदीप व्ही . मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याभोवतीं या धोरणात्मक निर्णयाविरोधात आरोपांची राळ उढवन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चुकीचे आरोप करण्यात आले होते . मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे . तसेच खोटी याचिका दाखल करणाऱ्याला एक लाखाचा दंड टोटावण्यात आला आहे.



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ in million)

	Particulars	C	Year ended		
Sr. No.		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	6,274.05	6,190.68	5,994.33	24,245.32
2	Net Profit for the quarter/year before tax	1,255.95	1,286.19	1,212.68	4,978.39
3	Net Profit for the quarter/year after tax	935.79	975.61	907.86	3,724.57
4	Total Comprehensive Income for the quarter/year (Comprising Profit/(Loss) for the quarter/year (after tax) and Other comprehensive Income (after tax)	933.51	965.83	906.31	3,710.14
5	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)				
6	Earnings per share (not annualized) Basic (in ₹) Diluted (in ₹)	5.69 5.59	5.94 5.81	5.58 5.46	22.79 22.36

The key information of the unaudited Standalone Financial Results of the Company are given below

	Particulars	(Quarter ended			
Sr. No.		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	5,820.89	5,717.55	5,525.33	22,229.03	
2	Net Profit for the quarter/year before tax	1,130.16	1,116.45	1,098.53	4,404.14	
3	Net Profit for the quarter/year after tax	841.29	838.88	818.72	3,288.83	
4	Total Comprehensive Income for the quarter/year (Comprising Profit/(Loss) for the quarter/year (after tax) and Other comprehensive Income (after tax)	840.14	836.57	818.10	3,284.65	

1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 23, 2025

2 The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2025, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited Standalone Financial Results and unaudited Consolidated Financial Results are available on the website of the Holding Company at www.cms.com and on the websites of the BSE at www.bseindia.com and the NSE at www.nseindia.com



For and on behalf of the Board of Directors of **CMS Info Systems Limited**

Executive Vice Chairman, Whole-Time Director & CEO

CMS INFO SYSTEMS LIMITED

Regd. Office: T-151, 5th Floor, Tower No. 10, Railway Station Complex, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 CIN: L45200MH2008PLC180479 | Email: contact@cms.com | Tel: +91 2248897400 | Web: www.cms.com LinkedIn: CMS Info Systems | Twitter: @systems_cms | Facebook: ConnectingCommerce | Instagram: cmsinfosystems

Adfactors 294/25

बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या कामगाराला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावणारा कनिष्ठ निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. जलदगती कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणातील अतिरिक्त पुराव्यांच्या आधारे नव्याने युक्तीवाद ऐकून घ्यावेत, असे निर्देश देत उच्च

न्यायालयाने आरोपीची फाशीची

शिक्षा रद्द केली. न्यायमूर्ती सारंग

कोतवाल आणि श्याम चांडक

यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये कनिष्ठ

मुंबई : अडीच वर्षांच्या मुलीवर

न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून

चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

फाशी सुनावली होती. त्या शिक्षेला आरोपीने आव्हान दिले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब करून घेण्यासाठी याचिका दाखल केली. दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित

करीत आरोपीची फाशीची शिक्षा

नेमके प्रकरण काय?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये पिडीत अल्पवयीन मुलगी घराच्या अंगणात खेळत होती. याचवेळी तिचे अपहरण करण्यात आले. या घटनेचा तपास एका रिक्षाचालकाच्या जबाबावर आधारित होता . त्या रिक्षाचालकाने संबंधित पुरूष आणि मुलीला जवळच्या परिसरात सोडले होते. नंतर ती मुलगी पुलाच्या शेजारी असलेल्या सिमेंट पाईपमध्ये मृतावस्थेत आढळली होती. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वीटभट्टी कामगाराला अटक केली होती.

Place: Mumba

Date : July 23, 2025

आरोपीची फाशीची शिक्षा केली रह

रद्द केली. तसेच कनिष्ठ जलदगती न्यायालयाने अतिरिक्त पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद पुन्हा ऐकावेत तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रभावित न होता कायद्याला धरून खटल्याबाबत नव्याने निर्णय द्यावा, असे खंडपीठाने शिक्षेचा निर्णय रह करताना नमूद केले. हा फाशीचा खटला असल्याने आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व संधी मिळाल्या पाहिजेत. खटला सुरू असलेल्या न्यायालयासमोरच अतिरिक्त पुराव्यांबाबत सर्व पैलुंवर युक्तिवाद करण्याची संधी आरोपीला मिळाली पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले आहे.